

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना  
२००८-२००९ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय  
तरतुदीचे वाटप "पीक संवर्धन"


महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन शुद्धीपत्रक क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.११/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ३० मे, २००८.

वाचा: शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.११/का.७, दि.२३ एप्रिल, २००८

शासन शुद्धीपत्रक :- उपरोक्त दिनांक २३ एप्रिल, २००८ च्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक ४, ५ व ६ येथे नमूद तरतुदीचे वर्ष सन २००७-०८ ऐवजी सन २००८-०९ असे वाचावे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २००८०५३०९३३७५३००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( वि. च. चाहूर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

सर्व विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती (सर्व)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

कृषि व पदुम विभाग, (का-२१ व २५) मंत्रालय, मुंबई-३२ (प्रत्येकी २ प्रती)

जिल्हा अधिकारी कृषि अधिकारी, (सर्व) (सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग वगळून)

जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व) -"-

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, ९ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन ५ वा माळा, मुंबई.

निवड नस्ती (का-७)